

कर्तुमर्हसि so v. a. zusammenführen mit R. 4, 39, 5. कोशदाट° Spr. (II) 859. — 3) wer Alles hat was er braucht, dem Nichts fehlt: दिष्टा सम-
ग्रामि धनत्रयेन समागता MBh. 3, 12579. R. 2, 38, 6. 39, 35. 92, 3 (101, 3
Gorr.). 3, 64, 20. — Vgl. सामग्री, सामग्र्य und साग्र.

समग्रणी adj. der allererste: अन्नभृताम् Bhāg. P. 9, 15, 33. — Vgl. अग्रणी.
समग्र्य (von समय), °पति vollständig machen, vervollständigen, her-
stellen: मत्कृपैव ते सामग्र्यो समययिष्यति Verz. d. Oxf. H. 145, a, 28.

समङ्ग 1) adj. dasselbe Zeichen tragend (2. सम् + अङ्ग, = समानचिह्न
Sās.) Çat. Br. 3, 6, 2, 1. — 2) m. a) Haken, Klammer (von अञ्च् mit सम्;
vgl. अङ्क) bildlich für Schmerzen AV. 1, 12, 2. — b) ein best. das Ge-
traste zerstörendes Thier AV. 6, 50, 2. vielleicht fehlerhaft.

सैमङ्ग (2. सम् + अङ्ग) 1) adj. (f. स्या) mit allen Gliedern versehen, voll-
ständig AV. 18, 4, 8. als Beiw. der mythischen Kuh Bahulā MBh. 13,
3670. 6042. — 2) m. N. pr. a) pl. eines Volkes MBh. 6, 368 (VP. 193).
— b) zweier Männer MBh. 3, 14821. 12, 10533. fgg. — 3) f. स्या a) Bez.
verschiedener Pflanzen: Krapp (मञ्जिष्ठा), Rubia cordifolia AK. 2, 4, 2,
9. Bhāvapr. 5. = खदिरि AK. 2, 4, 5, 7. Mimosa pudica RATNAM. 244.
Lycopodium imbricatum (ein Moos) WISE 154. = बाला Rāgan. im ÇKDr.
— Suçr. 1, 59, 19. 133, 17. 141, 7. 2, 62, 13. 440, 6. 540, 7 (neben मञ्जिष्ठा).
VARĀH. BRH. S. 44, 9. 48, 39. — b) N. pr. eines Flusses MBh. 3, 10689. fgg.
— Vgl. मकामसङ्गा.

समङ्गिन् 1) adj. in allen Theilen vollständig, mit allen Erfordernissen
versehen: ein Wagen KĀTĪ. ÇR. 2, 3, 12. 7, 9, 4. — 2) f. °नी N. pr. einer
Bodhivṛkshadevatā LALIT. ed. Calc. 421, 17.

समचतुरस्र, °स्र adj. (f. स्या) vier gleiche Ecken habend, ein Quadrat bil-
dend ÂÇV. GRHJ. 2, 8, 9. VARĀH. BRH. S. 53, 28. BHĀG. P. 5, 16, 29. Ind.
St. 10, 274. 279. COLEBR. Alg. 295. घ्रायत°, हि°, त्रि° ebend.

समचतुर्भुज adj. vier gleiche Seiten habend, subst. Quadrat COLEBR. Alg. 58.

समचित्त adj. gleichmüthig Spr. (II) 6388. BHĀG. P. 4, 20, 16. 5, 5, 2. 7,
13, 9. 10, 10, 41. Davon °त्व n. Gleichmuth: इष्टानिष्टोपपत्तिषु BHĀG. 13, 9.

समचेतस् adj. dass. Spr. (II) 26. BHĀG. P. 3, 24, 47.

समर्ग (von अञ्च् mit सम्) P. 2, 4, 56 (vgl. 6, 2, 144). Vop. 26, 171. 1) m.
a) Heerde P. 3, 3, 69. AK. 2, 5, 42. H. 1414. MED. ġ. 29. — b) eine Ge-
sellschaft von Thoren ÇABDAR. im ÇKDr. — 2) n. Wald TRĪK. 2, 4, 1. MED.
— Vgl. समाज.

समजातीय adj. = सजातीय gleichartig MBh. 5, 2431.

समज्ञा f. v. l. für समाज्ञा Ruhm BHARATA zu AK. 1, 1, 5, 12 nach ÇKDr.

समज्ञ्या (von अञ्च् mit सम्) f. P. 3, 3, 99. Vop. 26, 186. 1) Versammlungs-
ort KAUC. 120. Versammlung AK. 2, 7, 14. H. 481. KĀNDRA in Ind. St.
4, 173. — 2) v. l. für समाज्ञा Ruhm RĀJAM. zu AK. 1, 1, 5, 12 nach ÇKDr.

समञ्चन (von अञ्च् mit सम्) n. das Einbiegen, Zusammenziehen TBh.
3, 11, 2, 2. ÇAT. Br. 8, 1, 4, 7.

समञ्चन (von अञ्च् mit सम्) adj. etwa zum Schmuck dienend, schmuck
AV. 7, 36, 1.

समञ्चनीय adj. dass.: ऋच् ÇĀṆKH. GRHJ. 1, 12.

समञ्चरी s. पठ°.

समञ्जस (von 2. सम् + अञ्जस्) adj. (f. स्या) richtig, in der gehörigen
Ordnung seiend, woran Nichts auszusetzen ist AK. 2, 8, 1, 24. TRĪK. 3,

1, 4. 3, 172. H. 742. an. 3, 212. MED. η. 58. सभा वा न प्रवेष्टव्या वक्तव्यं
वा समञ्जसम् Spr. (II) 6838 (M.). शास्त्र Verz. d. Oxf. H. 262, b, 3. °दर्शन
BHĀG. P. 6, 9, 34. वृत्ति Titel eines Commentars Notices of Skt Mss. 2,
103. इति सर्वे समञ्जसम् SARYADARĀNAS. 90, 8. Comm. zu ÂÇV. ÇR. 1, 7, 8.
प्रज्ञा नातिसमञ्जसा MBh. 1, 5137. 5196. बुद्धि 5833 (die ed. Calc. an
allen drei Stellen °सी). समञ्जसम् adv. M. 8, 256. MBh. 12, 2172 (°वृ-
द्धिस° ed. Bomb.). RĀĒA-TAR. 3, 103. अ° adj.: किं स्वद्वयमपेतार्थमग्नि-
ष्टमसमञ्जसम् । तावुभौ प्रतिवदयामः MBh. 7, 1990. वाक्यैरपुक्तैरसमञ्जसैः
12, 11928. असमञ्जसे च दष्ट्वा कस्य न परिखिद्यते चेतः Spr. (II) 5281. KA-
THĀS. 45, 23. SĀH. D. 15, 5. प्रवृत्ति ÇĀṆK. zu BRH. ÂR. Up. S. 229. BHĀG.
P. 5, 6, 10. Comm. zu KĀTĪ. ÇR. 25, 5, 5. असमञ्जसमसमञ्जसम् als Ausruf
Verz. d. Oxf. H. 141, b, No. 289. Z. 20. 22. असमञ्जसम् adv. KATHĀS. 45,
169. ÇĀṆK. zu BRH. ÂR. Up. S. 208. समञ्जस von Personen trefflich, vor-
züglich KĪR. 14, 12. ÇIV. (als Bein. Çiv'a's). BHĀG. P. 6, 11, 25 (Vishṇu).
अ° Tangentis 7, 5, 36. — Vgl. अ° (auch in den Nachträgen).

समपठ m. eine best. Gemüsepflanze (गण्डीर) HĀR. 178. ÇABDAR. im ÇKDr.

समतट N. pr. eines Landes im östlichen Indien Verz. d. B. H. 93 (56).
VARĀH. BRH. S. 14, 6. HIOUEN-THSANG 1, 431. fig. 2, 81. fig. 391. Vie de
HIOUEN-THSANG 181. 183; vgl. समत und ताडवक्र LIA. 2, 932.

समता (von 2. सम) f. 1) das Stehen auf einer und derselben Ebene:
अतिह्रराद्ग्विषये समतामिव संप्रयातानाम् (ग्रहणाम्) VARĀH. BRH. S.

17, 2. — 2) Gleichheit ÇAT. Br. 12, 3, 5, 12. °तामुपसंगम्य MBh. 13, 5697.

°तां ब्रज् VARĀH. BRH. S. 104, 52. mit instr. MBh. 14, 179. R. 7, 3, 19.

35, 61. Spr. (II) 3747. 4209. mit gen. HARIV. 1403. am Ende eines comp.
Spr. (II) 3068. RĀĒA-TAR. 4, 172. — 3) ein gleiches Verfahren, — Be-

nehmen RAGH. 9, 6. सर्वस्मिन् M. 6, 44. स्वेषु पाण्डुमुतेषु वा MBh. 5, 1531.

R. GORR. 2, 58, 33. KĀM. NĪTIS. 2, 29. शत्रुमित्रयोः SĀH. D. 95. PAÑĀK. 1,
12, 46. सर्वसमतमित्य M. 12, 125. — 4) Gleichmässigkeit, ein richtiges —,

normales Verhältniss Suçr. 1, 130, 17. वति च समतां गते MBh. 3, 10934.

अद्भुतं चाप्यचिर्यं च सर्वत्र समतां गतम् 1, 31. समतां नी in Ordnung
bringen M. 8, 178. 9, 218. यज्ञन° Spr. (II) 8827. वाक्यस्य KĀVĀD. 1, 41

(vgl. 47). SĀH. D. 621. PRATĀPAR. 68, a, 2. Verz. d. Oxf. H. 207, a, 27.
214, a, 15. — 5) Mittelmässigkeit Spr. (II) 7405. — 6) ein wohlwollen-

des Benehmen: बन्धुर्वशः समतया PAÑĀK. 1, 14, 92. — Vgl. समत्.

समतिक्रम (von क्रम् mit समति) m. das Unterlassen: नित्यानां कर्म-
णाम् M. 11, 203. — Vgl. दुः°.

समतुला f. gleicher Werth: कर्पूरकार्पासयोः Spr. (II) 2315; vgl. तुला
मे सर्वभूतेषु समा तिष्ठति MBh. 12, 9350. — Vgl. समकल fg.

समत्रय n. gelbe Myrobalanen, trockener Ingwer und Zucker zu glei-
chen Theilen RĀĒAN. im ÇKDr.

समत्रिभुज adj. drei gleiche Seiten habend COLEBR. Alg. 58. 295.

समत् (von 2. सम) n. 1) Gleichheit KĀTĪ. ÇR. 1, 4, 18. 5, 8. 7, 1, 28. VS.
PRĀT. 1, 3. Spr. (II) 4613. GOL. TRĪPR. 6. समत् ब्रज् VARĀH. BRH. 12, 3.

समत्वमेव (so lesen wir) विविदुर्गुह्यमानाः परस्परम् KATHĀS. 44, 146. mit
instr.: गता धीरस्ते विबुधेः समत्वम् MBh. 13, 1840. Spr. (II) 1137. mit
gen.: मुनेः समत् प्राप्य KATHĀS. 49, 228. Verz. d. Oxf. H. 61, b, 17. —

2) ein gleiches Verfahren, — Benehmen BHĀG. 2, 48. अखिलजनुषु BHĀG.
P. 4, 11, 13. तस्मात्समत्वे वर्तस्व पाण्डवेष्वात्मज्ञेषु च 10, 49, 19. in comp.